

महाराष्ट्र विधानपरिषद

पत्रक भाग-दोन

गुरुवार, दिनांक १८ ऑगस्ट, २०२२ / श्रावण २७, १९४४ (शके)

संदर्भ :- या सचिवालयाचे पत्रक भाग-२ क्रमांक ९७, दिनांक ११ ऑगस्ट, २०२२

११२. लक्षवेधी सूचना स्वीकारण्याबाबत सर्व सन्माननीय सदस्यांना कळविण्यात येते की :-

- १) महाराष्ट्र विधानपरिषद नियम १०१ अन्वये लक्षवेधी सूचना सन्माननीय सदस्यांकडून शुक्रवार व शनिवार दिनांक १९ व २० ऑगस्ट, २०२२ रोजी २४ तास तसेच रविवार, दिनांक २१ ऑगस्ट, २०२२ रोजी सकाळी ११.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत सार्वजनिक सुट्या असल्या तरी अपवादात्मक बाब म्हणून MOIS या संगणक प्रणालीवर सन्माननीय सदस्यांकडून Online पध्दतीने स्वीकारण्यात येतील.
- २) महाराष्ट्र विधानपरिषद नियम १०१ अन्वये लक्षवेधी सूचनेचा विषय हा निकडीचा, सार्वजनिक महत्वाचा, स्पष्ट, मुद्देसूद व एकाच विभागाशी संबंधित असणे आवश्यक आहे. तसेच लक्षवेधी सूचनेचे प्रारूप जास्तीत जास्त १५० ते १७५ शब्दांचे असावे.
- ३) लक्षवेधी सूचना संपूर्णतः ऑनलाईन (online) पध्दतीने स्वीकारण्यात येत असल्याने मा.उप सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद यांनी दिलेल्या निदेशानुसार ऑनलाईन (online) पध्दतीद्वारे प्राप्त झालेल्या लक्षवेधी सूचनांवरील सन्माननीय सदस्यांची नावे ग्राह्य धरण्यात येतील. ऑफलाईन (Offline) पध्दतीद्वारे प्राप्त झालेल्या लक्षवेधी सूचनांवरील सन्माननीय सदस्यांची नावे ग्राह्य धरण्यात येणार नाहीत याची कृपया नोंद घेण्यात यावी.
- ४) अधिवेशन संस्थगित होण्यापूर्वीचे कार्यालयीन कामकाजाचे पूर्ण ३ दिवस अगोदरचा दिवस हा ऑनलाईन (online) पध्दतीने लक्षवेधी सूचना स्वीकारण्यासाठीचा अंतिम दिवस असेल.
- ५) लक्षवेधी सूचना स्वीकृती संबंधी व स्वीकृत सूचना चर्चेला घेणेसंबंधीचा संपूर्णतः अधिकार हा मा.उप सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद यांचाच राहिल याची कृपया नोंद घेण्यात यावी.

विधान भवन :

मुंबई,

दिनांक : १८ ऑगस्ट, २०२२.

राजेन्द्र भागवत,

प्रधान सचिव,

महाराष्ट्र विधानपरिषद.

याची प्रत :-

१. महाराष्ट्र विधानपरिषदेचे सर्व सन्माननीय सदस्य.
२. मा.उप सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद यांचे सचिव.
३. मा.विरोधी पक्ष नेता, महाराष्ट्र विधानपरिषद यांचे खाजगी सचिव तथा जनसंपर्क अधिकारी.
४. महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील सर्व अधिकारी व कक्ष.
५. मुख्य सुरक्षा अधिकारी, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय.
६. महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील पक्ष कार्यालये.
७. कक्ष अधिकारी तथा मालमत्ता व्यवस्थापक, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय.
८. संगणक कक्ष (WEBSITE).
९. एम.के.सी.एल कक्ष (MKCL).